

## कलम २ एच नमुना (अ)

महितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवार लोकप्रतिनिधी यांची यादी  
 शासकीय विभागाचे नांव :-आरोग्य सेवा (ग्रामीण रुग्णालय, कशेळे)  
 कलम २ (एच) a/b/c/d

अ.क्र	कार्यालय प्रमुखाचे नांव	संस्था प्रमुखांचे पदनाम	ठिकाण/पत्ता
१	डॉ.ए.ई.गवळी	वैद्यकीय अधिक्षक	ग्रा.रु.कशेळे
२	डॉ.एस.ए.गवळी	वैद्यकीय अधिकारी	ग्रा.रु.कशेळे
३	डॉ.नुतन धनगर	वैद्यकीय अधिकारी	ग्रा.रु.कशेळे

## कलम २ एच नमुना (ब)

शासनाकडुन पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी  
 शासकीय विभागाचे नांव :-

कलम २ (h) (l) (J)

अ.क्र	कार्यालय प्रमुखाचे नांव	पदनाम	ठिकाण/पत्ता
१	डॉ.ए.ई.गवळी	वैद्यकीय अधिक्षक	ग्रा.रु.कशेळे
२	डॉ.एस.ए.गवळी	वैद्यकीय अधिकारी	ग्रा.रु.कशेळे
३	डॉ.नुतन धनगर	वैद्यकीय अधिकारी	ग्रा.रु.कशेळे

## कलम ४ ( १ ) ( b ) ( I )

वैद्यकीय अधीक्षक ग्रा.रु.कशेळे यांचे कार्य व कर्तव्य यांचा तपशिल

कार्यालयाचे नांव :- ग्रामीण रुग्णालय कशेळे

पत्ता :- ग्रामीण रुग्णालय कशेळे

कार्यालय प्रमुख :- वैद्यकीय अधीक्षक

शासकीय विभागाचे नांव :- सार्वजनिक आरोग्य विभाग

कोणत्या मंत्रालयातील अधिनस्त :- सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य

कार्यक्षेत्र रायगड तालुका भौगोलीक. कशेळे तालुका, कार्यानुरूप .....

विशिष्ट कार्य :- जनतेस आरोग्य सुविधा पुरविणे

विभागाचे ध्येय/धोरण :-

धोरण :-

सर्व सबंधीत कर्मचारी :- वैद्यकीय अधिकारी सह. अधीक्षक, कार्यालय

कर्मचारी, परिचर्या, तांत्रिक संवर्ग, लिपिक, व चतुर्थश्रेणी  
कर्मचारी

कार्य :-

कामाचे विस्तृत स्वरूप :- कुटुंब कल्याण शिबीरे, स्त्रि, पुरुष नसबंदी शिबीरे, नेत्र

शिबीरे व विविध आरोग्य विषयक कार्यक्रम राबविणे.

रजा मंजूर करणे, शिस्तभंगा विषयी कार्यवाही

प्रस्तावीत करणे, विविध कार्यक्रमांतर्गत मिळणा-या अनुदानाचा खर्च  
करणे, मोफत आरोग्य सुविधा पुरविणे, इ.

मालमत्तेचा तपशिल ..... इमारती व जागेचा तपशिल .....

उपलब्ध सेवा :- अहोरात्र ( २४ तास ) कार्यालयीन वेळ सकाळी १०-०० ते ५-४५

संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशिल .....

कार्यालयीन दुरध्वनि क्रमांक :- ( ० ) .....

साप्ताहीक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा :- दुसरा व चौथा  
शनीवार व सर्व रविव

संस्थेचा प्रारूप तक्ता.

वैद्यकीय अधीक्षक,

ग्रामीण रुग्णालये.

कशेळे

**कलम ४ ( १ ) (b) (ii) नमुना ( अ )**

वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, कशेळे, ता. कर्जत कार्यालयातील अधिकारी व  
कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशिल

( अ )

अ.क्र	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार	अभिप्राय

( ब )

अ.क्र	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार	अभिप्राय

( क )

अ.क्र	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार	अभिप्राय

( ड )

अ.क्र	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायद्या/नियम/शासन	अभिप्राय

			निर्णय/परिपत्रकानुसार	
--	--	--	-----------------------	--

### कलम ४ ( १ ) (b) (ii) नमुना (ब)

वैद्यकीय अधीक्षक ग्रा.रु. कशेळे, ता. कर्जत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशिल

अ. क्र	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
१	वैद्यकीय अधीक्षक	१) त्यांने आठवड्यातुन निदान दोनदा बाह्यरुग्ण विभागात हजर रहावे आणि सर्वसाधारण रुग्णांची व ज्या रोगा संबंधात त्याने विशेष नैपुण्य संपादन केलेले असेल त्या रोगांच्या रुग्णांची तपासणी करावी व उपचार लिहुन घावेत. वैद्यक अधिकारी-यांनी पाठविलेल्या इतर रुग्णांचीही त्याने तपासणी करावी.	रुग्णालयीन प्रशासन खंड - २ सुधारीत	
		२) बाह्यरुग्ण विभागाच्या वेगवेगळ्या शाखांच्या कामावरही त्याने वेळोवेळी देखरेख ठेवावी. रुग्णालयाच्या व्यवसायीक व प्रशासनिक बाबींवर त्यांने संपुर्ण नियंत्रण ठेवले पाहिजे.		
		३) त्याने रोज सकाळी फेरी मारुन आपल्या रुग्णांची पहाणी करावी. आणि बाह्यरुग्ण शस्त्रक्रियांच्या दिवशी व बाह्यरुग्ण विभागामील कामाच्या दिवशी फक्त महत्वाच्या रुग्णांची पहाणी करावी. महत्वाच्या रुग्णांची पहाणी करण्यासाठी त्याने रोज रात्री सुध्दा फेरी मारावी. सर्व साधारण देखरेख ठेवण्यासाठी त्याने रुग्णालयातील इतर रुग्णांचीही वेळोवेळी फेरी मारुन पहाणी करावी.		
		४) त्याने वेळोवेळी रुग्णालयात आकस्मिक फेरी मारावी. आणि काही दोष आढळल्यास त्या दोषीचा व त्यावर केलेल्या कार्यवाहीची नोंद करावी.		

	५) प्रशासनिक पहाणी करण्यासाठी त्यांने वैद्यकिय अधिकारी, अधिपरिचारीका व चतुर्थ वर्ग कर्मचारी यांच्यासह आठवडयातुन एकदा फेरी मारावी. या फेरीमध्येच त्याने साफसफाईचीही पहाणी करावी.	
	६) त्याने बाह्यरुग्ण व आंतरुग्ण यांच्या अभिलेख्यांची वेळोवेळी तपासणी करावी.	
	७) न्याय वैद्यकिय काम, न्याय वैद्यकिय प्रमाणपत्रे आणि शब परिक्षांचे अहवाल रवाना करणे या कामावरही त्यांने देखरेख ठेवावी. शबपरीक्षा अहवालांच्या संबंधात त्याने तेथल्या तेथे मत व्यक्त करावी. आणि संबंधीत वैद्यकिय अधिका-यास आपला अभिप्राया कळवावा.	
	८) तांत्रिक व प्रशासकिय बाबींच्या संबंधात त्याने आपल्या हाताखालच्या सर्व कर्मचा-यांना मार्गदर्शन करावे.	
.	९) निरनिराळ्या विभागामध्ये निर्जंतुकीकरणाच्या पुरेशा सोयी असुन त्यांचे काम सुरक्षीत चालले आहे. या बाबत त्याने स्वतः खात्री करून घ्यावी.	
	१०) महत्वाच्या साधन सामुग्रीचा चांगल्या प्रकारे वापर होत आहे, याबद्दल त्याने स्वतः खात्री करून घ्यावी आणि त्यांची निगा व दुरुस्ती या करीता वेळच्यावेळी कार्यवाही करणे.	
	११) त्याने कर्मचा-यांचे हजेरी पुस्तक तपासावे.	
	१२) पाकगृह ....	
	१३) सल्लागार समितीची, कर्मचा-यांची बैठक इत्यादि सारख्या वेळवेगळ्या बैठकी भरविण्यास व त्याची व्यवस्था पहाण्यास तो जबाबदार राहिल.	
	१४) त्याने अंदाजपत्रक, हिशोब व जडसंग्रह नोंद वही यावर सर्वकष नियंत्रण ठेवावा.	
	१५) कर्मचा-यामध्ये शिस्त, वक्तशीरपणा, नियमितता व सौजन्यशिल वागणुक आहे. याची त्याने खात्री करावी. त्याने या सर्व बाबतीत स्वताचा आदर्श घालून देऊन एक मानक सुस्थापित करावे.	
	१६) मानसेवी वैद्यकिय अधिका-यांच्या कामावर त्याने देखरेख ठेवावी.	
	१७) कर्मचा-याकडुन किंवा रुग्णांकडुन कोणतीही तक्रार आल्यास त्याने तत्परतेने तक्रारी बाबत कसुन तपास करावा. आणि तक्रार करणा-यास तक्रारीच्या फलश्रुती बदल कळवावे. त्याने सर्वसाधारणपणे जनतेशी सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी	

		असलेल्या नियमांची योग्य प्रकारे पालन केले जात आहे, त्याबदल खात्री करून घ्यावी.	
		१८) त्याने वैद्यकिय अधिकारी, सहाय्यक अधीक्षक व अधिपरिचारीका यांच्या समक्ष दर पंधरा दिवसांनी गरीबांसाठी ठेवलेल्या निधीच्या पेटया उघडाव्यात.	
		१९) ज्या प्रमाणपत्रावर सही करण्यास तो स्वतःच सक्षम असेल अशी प्रमाणपत्रे आवश्यक असणा-या रुग्णांना त्याने तपासावे आणि सर्व साधारणपणे प्रमाणपत्राच्या संबंधात कोणतीही तक्रार येणार नाही, याबदल आणि विशेषतः ही प्रमाणपत्रे त्यांच दिवशी देण्यांत येत आहेत, या बदल खात्री करून घ्यावी.	
		२०) त्याने खर्चामध्ये शक्य तितकी काटकसर करण्याचे प्रयत्न करावेत.	
		२१) त्याने प्रमाणित करण्यासाठी पाठविण्यांत आलेल्या कैद्यांकडे आणि तथाकथित वेडयांकडे जातीने लक्ष द्यावे.	
		२२) त्याने समान्यतः रुग्णालयांच्या वेगवेगळ्या उपविभागात व विशेषतः औषध भांडारात प्रत्यक्ष अचानक पणे पडताळणी करावी. औषधांच्या महत्वाच्या मागणी पत्रांची त्याने जातीने तपासणी करावी. दर तीन महिन्यांनी एकदा नियमित पणे प्रत्यक्ष पडताळणी करून निकामी औषधे काढुन टाकावीत.	
		२३) त्याने कार्यालयाचे प्रशासन कार्यक्षमता पुर्वक होत आहे, या बदल खात्री करून घ्यावी. आणि अर्धशासकिय पत्रे, शासकिय संदर्भ, विधानसभा प्रश्न आणि योननांतर्गत बाबी यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे.	
		२४) त्याने, जरुर तेथे, इतर शासकिय विभाग आणि अधिकारी यांच्याशी सहकार्य करावे आणि जनतेमध्ये रुग्णालयाची चांगली प्रतिमा निर्माण करावी. कुटुंब नियोजन/साथरोग/आरोग्य शिक्षण आणि आरोग्य विभागाशी संबंधीत इतर बाबी यांच्या बाबतीत शक्य ते सर्व सहकार्य देण्याची त्याने विशेष काळजी घ्यावी.	
		२५) त्याने एकनित्याचे काम म्हणुन वर्षातुन एकदा आणि जरुर वाटल्यास अचानक पणे आपल्यानियंत्रणा खालील वैद्यकिय संस्थांची तपासणी करावी. आपल्या अहवालात सुचविलेल्या मुदयांचे पालन होत आहेत. या बदल त्याने खात्री करून घ्यावी याऊलट, त्याने, स्वताही आपल्या संस्थेची तपासणी करणा-या अधिका-याने उपस्थित केलेल्या मुदयांचे अनुपालन करावे.	
		२६) नागरी वैद्यकिय संहितेमध्ये उल्लेख केलेली कर्तव्य	

		टिप :- शासनाकडे जमा करावयाची एक रुपया फी आकारतांना अधिनियमाच्या रुग्णांसंबंधात आकारावयाची आहे.	
		२७) त्याने रोज सकाळी ९.०० वाजता कामावर हजर रहावे आणि काम संपेपर्यंत जाऊ नये. त्याच प्रमाणे निकडीच्यावेळी, संध्याकाळी यावे व अचानक फेरी मारण्यासाठी देखील त्याने हजर व्हावे. सकाळी येताच करावयाचे पहिले काम म्हणुन त्याने शक्यतो आदल्या रात्रपाळी अधिक्षकाचा अहवाल तपासावा.	
		२८) त्याने महिन्यातुन एकदा नित्याचे काम म्हणुन आणि महिन्यातुन एकदा अचानकपणे कार्यालयातील रोखरकमेची तपासणी करावी.	
		२९) त्याने निदान वर्षातुन एकदा कार्यालयाची तपासणी करावी आणि निदान पंधरा दिवसांनी कार्यविवरणपत्रांचा गोषवारा मागवावा.	
		३०) स्थायी आदेश विषयावर फाईल करण्यांत आले आहेत. आणि त्यांचे पालन केले जात आहे. या बदल त्याने खात्री करून घ्यावी.	
		३१) त्याने निकामी वस्तुंची तपासणी करावी. आणि त्या वस्तुनियमानुसार निर्लेखित करण्याचे व निकालात काढण्याचे आदेश द्यावे.	
		३२) रुग्णालयाच्या इमारतीची निगा राखने व दुरुस्ती याकडे त्याने लक्ष पुरवावे. आणि मोठया व लहान बांधकामाच्या सुचा तयार कराव्यात.	
		३३) कर्मचारी कल्याण संबंधीच्या सर्वसाधारण गोष्टीकडे त्याने लक्ष द्यावे.	
		३४) त्याने शासकिय कर्मचारी आणि त्यांची कुटुंबे याजकडे नियमानुसार तसेच आवश्यक तेथे तुरुंगाकडे लक्ष द्यावे.	
		३५) जेव्ह जेव्हा सांगण्यांत येईल तेव्हा तेव्हा शस्त्रक्रियांची व नेत्रशिरीराचे कार्यक्षमतापुर्वक व यशस्वी रित्या आयोजित करण्या बदल तो जबाबदार असतो.	
		३६) त्याने रुग्ण, त्यांचे मित्र आणि नातेवाईक यांच्या तक्रारी व त्यांच्याकडून होणारी चौकशी यासाठी तसेच कर्मचा-याकडून काही तक्रारी आले असल्यास, त्या करीता दररोज काहीवेळ राखून ठेवावा.	
		३७) त्याने सरकारी वाहने आणि रुग्णवाहीका यांची योग्य निगा राखली जात आहे. ते पहावे.	
		३८) त्याने औषधांचा पुरेसा साठा आहे आणि कक्षामध्ये किंवा भांडारामध्ये मुदतबाह्य झालेली औषधे तशीच पडून नाहीत याकडे लक्ष द्यावे.	

		३९) नियतकालीक बैठकिच्यावेळी त्याने वैद्यकिय अधिकारी व मानसेवि वैद्यकिय अधिकारी यांना भेटावे.	
		४०) योजनांतर्गत योजनांची अंमलबजावणी जोमाने व्हावी यासाठी त्याने पाठपुरावा करावा.	
	वैद्यकिय अधिकारी	१) वैद्यकिय अधिका-यांनी रुग्णालयात दररोज सकाळी ८.३० वाजता हजर व्हावे आणि संपुर्ण काम संपे पर्यंत रुग्णालय सोडु नये. २) दररोज सकाळी त्यांनी आपल्या रुग्णांची चौकशी करण्यासाठी एक फेरी मारावी. तसेच रुग्णालय सोडण्यापुर्वी ही त्यांनी पुन्हा एक वार सर्व कक्षांना भेट द्यावी.	
		३) नव्याने दाखल केलेल्या रुग्णांना तपासण्यासाठी त्यांनी आपआपल्या कक्षामध्ये संध्याकाळी दोन तास हजर रहावे. रुग्ण टिपण्या लिहाव्यात आणि फेरी मारुन रुग्णांसाठी सर्व साधारणपणे दुस-या दिवशी सकाळ पर्यंतचे आदेश द्यावेत. ते दररोज रुग्णांचा आहार ठरवुन देतील. आणि आहार तक्ता भरतील	
		४) आवश्यकता असेल तेव्हा त्यांनी तांतडीच्या रुग्णांकडे लक्ष पुरवावे.	
		५) त्यांनी बाह्यरुग्ण विभागात आणि शस्त्रक्रियागारात सकाळी बरोबर ८.३० वा. काम सुरु करावे. या कामांच्या दिवशी त्यांनी कक्षातुन फेरी मारण्याच्या कामाचा या कामाशी कसा मेळ घालावा. यासंबंधी यापुर्वीच इतरत्र सुचना देण्यांत आलेल्या असुन त्या सुचना त्यांनी काटेकोर पणे पाळाव्यात	
		६) तांत्रिक दृष्टीकोनातुन तसेच आकडेवारी विषयक विवरणाच्या दृष्टीकोनातुन रुग्णटिपणी योग्य रितीने लिहिण्याची त्यांनी दक्षता घ्यावी.	
		७) शिरेमध्ये घ्यावयाची (इन्ट्राक्हीनेस) सर्व इंजेक्शन आणि श्वान दंशावरील उपचारासाठी घ्यावयाची (ए आर टी) इंजेक्शने त्याने स्वतः घ्यावीत.	
		८) वैद्यकीय अधीक्षकांना ठरवुन दिलेली अपघात कक्षातील कामे त्यांनी पार पाडावीत.	
		९) त्यांना पहावे लागणारे सर्व साधारण पत्र व्यवहाराची काम आणि विशेषतः न्याय वैद्यकिय पत्र व्यवहाराचे काम करतांना विशेष काळजी घ्यावी.	
		१०) ज्या रुग्णांना प्रमाणपत्रे देण्यांत ते स्वतः सक्षम प्राधिकारी आहेत. अशा सर्व	

		रुग्णांची तपासणी त्यांनी करावी आणि संबंधीत रुग्णांना शक्य तितक्या तत्परतेने सर्व प्रमाणपत्रे दिली जात आहेत. या बदल खात्री करून घ्यावी.	
		११) उपविभागीय जडवस्तुसंग्रह नोंदवहया आणि उपविभागीय मागणिपत्र यांचे काम त्यांनी जि.श.चि./नि.वै.अ.यांच्या सुचनानुसार पहावे.	
		१२) वै.अ. यांनी प्रशासकिय कामाच्या ज्याबाबी त्यांच्यावर सोपविल्या असतील त्या प्रशासकिय बाबीकडेही त्यांनी सर्व साधारणपणे लक्ष पुरवावे.	
		१३) जनतेशी सलोख्याने संबंध ठेवण्यासाठी त्यांनी झटावे आणि वै.अ. यांच्याशी सर्व बाबतीत सहकार्य करावे.	
		१४) आंतरुग्णांचे रुग्णपत्र आणि वैद्यकिय अधिका-यांच्या प्रभाराखाली असलेल्या सर्व रुग्ण संबंधीची रुग्णपत्रे व त्यांना इतर संबंधीत कागदपत्रे अहवाल इ.ची अंतिम रित्या नोंदणी विभागाकडे पाठविण्यांत येई पर्यंतची सर्व जबाबदारी वैद्यकिय अधिका-यांवर असते.	
		१५) योग्य त्या रुग्ण टिपण्या रोजच्या रोज लिहिल्या जातात आणि रुग्णाला वारंवार पहाण्यांत येत असल्यास सर्व भेटींची नोंद कालक्रमानुसार केली जाते. हे पहाण्याची जबाबदारी त्यांची आहे. मानसेवि वैद्यकिय अधिकारी किंवा वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या सुचना हया त्या अधिका-यांनी स्वतः: किंवा त्यांनी स्वतः: लिहिलेल्या आहेत. हे पहाण्याची जबाबदारी त्यांनी असते. त्यांनी स्वतः: दिलेल्या लेखी सुचनांच्या बाबतीत नोंदींचा अचुकपणा पडताळून पहाण्यासाठी त्यांनी त्यावर आद्याक्षरे केली पाहिजे.	
	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	१) प्रयोगशाळा तंत्रज्ञाने सकाळी ८.३० ते दुपार १.३० पर्यंत आणि पुन्हा संध्याकाळी ४.०० ते ६.०० वाजे पर्यंत हजर रहावे. निकडीच्यावेळी सुध्दा आवश्यक असेल त्या प्रमाणे त्याने हजर रहावे.	
		२) प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीच्या सत्यते बदल तो जबाबदार असतो.	
		३) त्याने दररोज तपासलेल्या बाह्य व आंतर रुग्णांची नोंदवही ठेवावी.	
		४) तो उपविभागीय जडवस्तु नोंदवही व साप्ताहीक मागणीपत्रे यासाठी जबाबदार असतो.	
		५) प्रयोगशाळेतील साधन सामुग्रीची परीरक्षण व दुरुस्ती यांसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ जबाबदार असतो.	

		६) सकाळी काम सुरु करण्यासाठी लागणारी सर्व पुर्ण तयारी आदल्या दिवशी संध्याकाळी पुर्ण झाली आहे. या बददल त्याने खात्री करून घ्यावी.	
	क्ष किरण तंत्रज्ञ	१) क्ष किरण तंत्रज्ञाने सकाळी ८.३० ते दुपार १.३० पर्यंत आणि पुन्हा संध्याकाळी ४.०० ते ६.०० वाजे पर्यंत हजर रहावे. निकडीच्यावेळी सुध्दा आवश्यक असेल त्या प्रमाणे त्याने हजर रहावे.	
		२) त्याने दररोज नेहमीचे काम सुरु करण्यापुर्वी क्ष किरण यंत्र स्वच्छ करावे. व ते निट काम देत आहे हे पहावे.	
		३) त्याच्या ताब्यातील क्ष किरण यंत्राच्या परीरक्षणासाठी व दुरुस्तीसाठी क्ष किरण तंत्रज्ञ जबाबदार असतो.	
		४) त्याने यंत्राचे संधारण व दुरुस्त्या यांची नोंद दिनांकासह दर्शविणारी विशेष नोंदवही ठेवावी.	
		५) क्ष किरण विभागाची उपविभागीय जडवस्तु नोंदवही व साप्ताहीक मागणीपत्रे यासाठी जबाबदार असतो.	
		६) त्याने वापरलेल्या क्ष किरण फिल्मचा दररोजचा हिशेब त्याच्या निरनिराळ्या आकारानुसार ठेवावा.	
		७) क्ष किरण यंत्राच्या कामकाजात कोणताही अडथळा येत असल्यास त्याने तो वेळेवर क्ष किरण शास्त्रज्ञाच्या निर्दर्शनास आणुन दयावा.	
		८) वि किरणाचा धोका टाळण्यासाठी असलेली सर्व साधन सामुग्री सुस्थितीत आहे. याकडे त्याने लक्ष द्यावे.	
	परिसेविका/सी नीयर अधिपरिचारी का.	१) वैद्यकीय अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली येत असुन आणि रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि पुढील प्रमाणे विभागांचा चार्ज त्यांच्याकडे असावा.	
		अ) रुग्णालयातील शुश्रुषा सेवा	
		२) त्यांनी कर्तव्यकालावधीत वैद्यकीय अधीक्षक यांच्या पुर्व परवानगीशिवाय साप्ताहिक सुटटी व्यतिरिक्त गैर हजर राहु नये.	
		३) रुग्णालयातील शुश्रुषा सेवे बाबत पुढील बाबीसाठी जबाबदार असेल. अ) सर्व	

	<p>कक्षात परिचारीका पुरविणे आणि त्यांच्याकडुन दररोज च्या शुश्रूषा सेवा जसे दैनंदिन रुग्णांची देखभाल, अंघोळ, औषधे, आहार इत्यादिबाबत काळजीपुर्वक लक्ष देऊन आणि त्या पुरविण्या बाबत मार्गदर्शन करणे. त्यांनी सर्व कक्षात फेरी मारून सर्व रुग्णांना भेट दयावी. व काही तक्रारी असल्यास त्या जि.श.चि.निर्दर्शनास आणाव्या.</p>	
	<p>४) त्यांनी सातत्याने रुग्णालयातील सर्व विभाग कक्ष स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, यांची तपासणी करून ते स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत आहेत. याची काळजी घ्यावी..</p>	
	<p>५) त्या वै.अ..यांना रुग्णालयातील कक्षातील लिनन, बेड आणि वस्त्र यांची माहिती देणे.</p>	
	<p>६) त्या रुग्णालयातील परिचारीका यांच्या गणवेश आणि सर्वसाधारण स्वच्छतेबाबत जबाबदार रहातील.</p>	
	<p>७) परिचारीका प्रसाविका, अधिपरिचारीका, या वर्गाच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या अर्जाची पडताळणी करून योग्य त्या व्यक्तीचे अर्ज वै.अधीक्षक यांच्याकडे शिफारशीसाठी सादर करतील.</p>	
	<p>८) त्यांच्या नियंत्रणाखालील कर्मचारी वर्गातील नियमित बैठका आयोजित करतील.</p>	
	<p>९) त्या शुश्रूषा संवर्गातील कर्मचा-यांचे वैयक्तीक नस्त्या दैनंदिन हजेरी बाबत वैयक्तीक क्षमता, आरोग्य या बाबतची माहिती शासकिय विहित नमुन्यात ठेवतील.</p>	
	<p>१०) त्या आपल्या अधिपत्याखालील शुश्रूषा कर्मचा-यांच्या बेजबाबदार वर्तनाबाबत जबाबदार असतील व अशा कर्मचा-याकडुन केल्या जाणा-या वर्तनाची वै.अधीक्षक यांना अहवाल देतील. व पुढील चौकशीच्या अधिन राहुन संबंधीत परिचारीकेवर कारवाई करतील.</p>	
	<p>११) त्या परिचर्या सेवेतील कर्मचारी यांच्या कल्याणा संबंधीच्या सर्व साधारण गोष्टीकडे लक्ष देतील.</p>	
	<p>१२) त्या परिचर्या सेवेतील कर्मचारी यांच्या कल्याणा संबंधीच्या सर्व साधारण गोष्टीकडे लक्ष देतील.</p>	
	<p>१३) रुग्णालयीन प्रशासन व व्यवस्थे बाबत वै.अधीक्षक यांना कर्मचा-यांच्या अंतर्गत बदला बाबत सल्ला देतील.</p>	

		१६) त्या शुश्रूषा सेवेतील कर्मचारी व त्यांना सहाय्यभुत होणा-या कर्मचारी यांच्या वेतन व भत्ते वितरीत करणेस सहकार्य करतील.		
		१७) त्या विशेष व्यक्तींचे दौरे, विशेष अतिथी यांच्या रुग्णालयीन भेटीच्या वेळी यांच्या बरोबर रहातील.		
		१८) त्या एखादया अ-वैद्यकिय व्यक्तींने रुग्णालयास भेट देण्या बाबत इच्छा व्यक्त केल्यास वै.अधीक्षक यांच्याशी सल्ला मसलत करून संबंधीत व्यक्तीस आदरपुर्वक व काळजीपुर्वक रुग्णालय दाखविण्याची कार्यवाही करतील. एखादया वैद्यकिय क्षेत्राशी संबंधीत व्यक्तीने रुग्णालयाचे तपासणी करणे बाबत इच्छा व्यक्त केल्यास त्या वै.अधीक्षक.किंवा निवासी वैद्यकिय अधिकारी यांच्या त्वरीत निर्दर्शनास आणुन देतील व त्यां संबंधीत दिलेल्या सुचनांचे पालन करतील.		
	क.लिपीक			
	औषधनिर्माता			
	प्रयोगशाळा सहाय्यक, वर्ग- ३			
	कक्षसेवक			
	सफाईगार			
	शिपाई			

कलम ४ (एक) (बी) (तीन)

Section 4 (1) (b) (iii)

कार्यालयातील निर्णय प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, निर्णय प्रक्रियेचा प्रवाह आणि उत्तरदायीत्व  
कार्यालयाचे कृतीक्षेत्र : - ग्रामीण रुग्णालय ,कशेळे

- (पोलादपूर तालुका कार्यक्षेत्र.)
- अनुपंगिक तरतूदी :-
- अधिनियम / नियमांचे नामाभिदान :-
- शासन निर्णय :-
- परिपत्रके :-
- कार्यालयीन आदेश :-

अ. क्र.	कृती (अनुक्रमे)	कार्यपद्धतीचा कालावधी (उदा. १ दिवस, १६ दिवस इत्यादी)	कृतीस जबाबदार प्राधिकारी	अभिप्राय
१	प्राप्त अर्ज / निवेदने, तक्रारी शासन परिपत्रक कार्य विवरण नोंदवहीत नोंदविणे	१ दिवस	अधिक्षक	
२	प्राप्त अर्ज/ निवेदने, तक्रारी, शासन परिपत्रके, निर्णय घेणे कामी	७ दिवस	अधिक्षक	

	टिपणी, मसुदा, सादरीकरण			
३	सादर केलेली टिपणी, मसुदा यांचेवर पर्यवेक्षकीय शेरा		अधिक्षक	
४	सादरीकरणावरील लोपीक तसेच पर्यवेक्षकीय शेरे पडताळणी, व त्यानुसार तृटी पुरतेसाठी फेर सादरीकरणासाठी रवाना किंवा प्राथमिक निर्णयानुरूप मान्यतेवर अंतिम निणयास सादर		सहाय्यक अधीक्षक	
५	अंतिम निर्णयासाठी तपासुनी पश्चात अंतिम निर्णय		निर्णय अधिकारी तथा कार्यालय प्रमुख	

### कलम ४ (एक) (बी) (चार) Section 4 (1) (b) (iv)

कार्यालयाच्या कार्यपूर्तीसाठी विभागाने विहीत केलेले निकष

” संघटनात्मक वार्षिक उद्दीप्ते ”

तक्ता :- (अे)

**कलम ४ (एक) (बी) (चार)**  
**Section 4 (1) (b) (iv)**  
**कार्यालयाने कर्तव्य / कार्यपुर्तीसाठी निश्चित केलेली समय मर्यादा**  
**तक्ता :- (बी)**

अ. क्र.	कर्तव्य / कार्य	पुर्तेसाठी आवश्यक दिनसंख्या	त्यास जबाबदार प्राधिकारी	त्यात अपयणी ठरल्यास तक्तार निवारणार्थ निश्चित करण्यात आलेले प्राधिकारी
१	सर्वसाधारण पत्र, परिपत्रके, निवेदने, इत्यादी	सुमारे ७ दिवस	नस्ती धारक, पर्यवेक्षकीय अधीक्षक, सहय्यक अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक	जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग.
२	विधान सभा तारांकित प्रश्न / तारांकित अतरांकित लक्षवेधी/ अधिसूचना	१ दिवसात	नस्ती धारक, सहय्यक अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक	
३	पदोन्नती कार्यवाही	गो.अ. छाणनी/संबंधीताची तक्तार, विचौ प्रस्तावीत बाबत शहानीशा होई पर्यंत	नस्ती धारक, सहय्यक अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक	

४	आकस्मित उद्भवणारी परिस्थिती	शक्यतो त्याच वेळेस उलट टपाली	नस्ती धारक, सहय्यक अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक	
---	-----------------------------	------------------------------	---	--

**कलम ४ (एक) (बी) (पाच)**  
**Section 4 (1) (b) (v)**  
**कार्यालयाच्या कार्याशी निगडीत नियम / निर्बंध**  
तक्ता :- (अ)

अ.क्र.	अधिसुचनेत नमूद करण्यात आलेला विषय	नियम क्रमांक व वर्ष	अभिप्राय
१	सरळसेवा, पदोन्नती, सेवानोंदी	म.ना.से. (सेवेच्या सर्वसाधारण सेवाशर्ती) नियम, १९८१	
२	निलंबन, पदग्रहण अवधी	म.ना.से.(पदग्रहन अवधी, स्वीयेतर सेवा/बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे) नियम १९८१	
३	प्रथम नियुक्ती वेतननिश्चिती पदोन्नतीनंतर वेतन निश्चिती	म.ना.से. (वेतन) १९८१	
४	अराजपत्रित कर्मचा-यांना त्यांचे मागणी व आवश्यकतेनुसार अर्जित रजा/ अर्धवेतनी रजा/ विशेष रजा/असाधारण रजा मंजुर करणे	म.ना.से.(रजा) नियम १९८१ मधील नियम क्र. ५०,६१,६३,७४	
५	निवृत्ती वेतन	म.ना.से.(निवृत्ती वेतन) नियम १९८२	
६	वैद्यकिय देयके	म.ना.से.(वैद्यकिय परिचर्या)नियम १९६१	
७		मुंबई वित्तीय नियम, १९५९	
८		लेखा संहीता खंड पहिला	
९	अंदाजपत्रके	महाराष्ट्र अर्थसंकल्पीय नियम पुस्तीका	
१०	कोपागारात देयके सादर करण्याची कार्यवाही पूर्ण करणेकामी	महाराष्ट्र कोपागार नियम, १९६८	
११	संक्षिप्त देयके कोपागारात सादर करणेकामी	महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५	
१२	प्रवास देयके बनविणे व कोपागारात सादर करण्याची कार्यवाही करणे कामी	मुंबई नागरी सेवा ( प्रवास भत्ता ) नियम	
१३	भविष्य निर्वाह निधी	महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८	
१४	सुधारित वेतन निश्चिती	म.ना.से. (सुधारीत वेतन) नियम १९९८	

कलम ४ (एक) (बी) (पाच)  
 Section 4 (1) (b) (v)  
**कार्यालयाच्या कार्याशी निगडीत शासन निर्णय**  
तक्ता :- (बी)

अ.क्र.	शासन निर्णयात नमुद करण्यात आलेला विषय	शासन निर्णय क्रमांक व दिनांक	अभिप्राय
१	प्रकल्प ग्रस्त स्वातंत्र सैनिक नामनिर्देशन नेमणुका	शा.नि.परि प्रकल्प १००१/१०९/ प्र.क्र. १३/२००१/१६-अ, दिनांक ७.४.०१	
२	अपंग व्यक्तीसाठी आरक्षण ठेवणेबाबत व आरक्षणानुसार पदे भरणे बाबत	शा.परि. अपंग १००३/प्र.क्र. १२७/ २००३/१६अ, दिनांक ६.५.२००४ शा.नि.क्र. अपंग २००४/५५/आ-२, दिनांक २७.७. २००४	
३	शासकीय अधिकारी कर्मचारी यांना अत्युकृष्ट कामामबद्दल आगावु वेतन वाढी मंजुर करणे बाबत	शासन परिप क्र.आवेवा-१००२/पक्र. ११/२००२/आठ, दिनांक २९ ऑगस्ट २००३	
४	मंडल आयोगाने केलेल्या शिफरशीनुसार इतर मागासवर्गीयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण	शा.नि. बीबीसी-१०९३/२१६७/सीआर /१४१/९३/१६-ब, दि. २३ मार्च ९४	
५	सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तीवेतनविषयक लाभ वेळेवर अदा करण्याबाबत	शा.परि.क्र.सेनिवे-१००४/१९२/सेवा-४, दिनांक १३ ऑगस्ट २००४	
६	आदिवासी उपयोजना क्षेत्रात काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांना पोत्साहन भत्ता देणेबाबत	शा.नि.क्र.आस्था-१०९७/प्र.क्र. १८/ का-१५, दिनांक ५ फेब्रुवारी ९९	
७	वरिष्ठ लिपीक सेवा भरती नियम	शानिक्र आरटीआर-१०८३/सीआर-९५ एसईआर-I दिनां १० एप्रिल १९८५	
८	महाराष्ट्र नागरी सेवा नियम अधिकारांचे प्रत्यायोजन	शा.नि.क्र.सेनिवे १००१/१३०/सेवा-४ दिनांक २ जून २००३	
९	महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) निय १९९८	शा.नि.परि क्र. वेपूर १२९८/प्र.क्र. १६/९८/सेवा-१०, दिनांक ५.१.९९	
१०	विशेष असाधारण रजा योजना	शानिक्र.अरजा २४०२/२५/सेवा-८, दिनांक ७	

	ऑक्टोबर २००२	
--	--------------	--

११	अर्जित रजा साठविणीं व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा वाढविणे बाबत	शानिक्र.अरजा २४०१/८/सेवा-९, दिनांक १५ जानेवारी २००१
१२	राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना. प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करण्याबाबत	शा.नि. क्र. अकंपा-१००४/प्र.क्र.५१/२००४/आठ, दिनांक २२ ऑगस्ट २००५
१३	कनिष्ठ पद/संवर्ग/सेवामध्युन वरिष्ठपद/संवर्ग सेवामधील पदोन्नती करातांनार पाळावयाची तत्वे	शानि क्र. एसआरव्ही/१०८२/४०६/प्र.क्र. ५/८९/बारा, दिनांक १ ऑगस्ट ८९
१४	निलंबन कालावधी घरून अनुपस्थितीच्या कालावधीबद्दल द्यावयाचे वेतन व भत्ते यांचे प्रदान विनाविलंब करणे बाबत	परिपत्रक क्र. निलंब १०९२/प्र.क.५३/ ९२/सेवा-२, दिनांक २७ मे १९९३
१५	मराठी हिंदी विषय घेऊन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा उच्चस्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दिनांक ठरविण्याबाबत	शा.नि.क्र.मभाप १०८५/७१८/२०/ दिनांक १९ मे १९८६
१६	राज्य शासकीय कर्मचा-यांना सेवांतर्गत आश्चाशित प्रगती योजना लागु करणे बाबत	शा.नि.क्र.वेतन ११९९/प्र.क.२/सेवा-३/ दिनांक २० जुलै २००१
१७	शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्यासंदर्भात धोरन	शासन परिपत्रक क्र. एसआरव्ही-१०९७/प्र.क्र. २०/९७/बारा, दिनांक २७.११.१९९७ आणि शासन परिपत्रक क्र. एसआरव्ही-१०९७/प्र.क्र. २०/९७, बारा, दिनांक ७ फेब्रुवारी १९९८
१८	संगणक अर्हता परिक्षेबाबत	शा.नि.क्र. मातस /निस्ती०४/२२४/३९ दिनांक २६ मे २००४
१९	शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविणे बाबत	शानिक्र एसआरव्ही २००४/प्रक१९/ २००४/१२ दिनांक १७ ऑगस्ट २००४
२०	शासकीय सेवेती अपंग कर्मचा-यांची बदली त्यांच्या रहात्या ठिकाणाजवळ करणे बाबत	शापरि क्र. अपंग१००४/प्रक१८/०४/ १६ अ, दिनांक १५.१२.२००४

**कलम ४ (एक) (बी) (पाच)**  
**Section 4 (1) (b) (v)**  
**कार्यालयाच्या कार्याशी निगडीत परिपत्रके**  
**तक्ता :- (सी)**

अ.क्र.	परिपत्रकात नमूद करण्यात आल्यानुसार विषय	परिपत्रक क्रमांक व दिनांक	अभिप्राय
१	प्रकल्प ग्रस्त स्वातंत्र सैनिक नामनिर्देशन नेमणुका	शा.नि.परि प्रकल्प १००१/१०९/ प्र.क्र. १३/२००१/१६-अ, दिनांक ७.४.०१	
२	अपंग व्यक्तीसाठी आरक्षण ठेवणेबाबत व आरक्षणानुसार पदे भरणे बाबत	शा.परि. अपंग १००३/प्र.क्र.१२७/ २००३/१६अ, दिनांक ६.५.२००४	
३	शासकीय अधिकारी कर्मचारी यांना अत्युकृष्ट कामामबद्दल आगावु वेतन वाढी मंजुर करणे बाबत	शासन परिप क्र.आवेवा-१००२/पक्र. ११/२००२/आठ, दिनांक २९ ऑगस्ट २००३	
५	सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तीवेतनविषयक लाभ वेळेवर अदा करण्याबाबत	शा.परि.क्र.सेविवे-१००४/१९२/सेवा-४, दिनांक १३ ऑगस्ट २००४	
९	महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) निय १९९८	शा.नि.परि क्र. वेपूर १२९८/प्र.क्र. १६/९८/सेवा-१०, दिनांक ५.१.९९	
१४	निलंबन कालावधी घरून अनुपस्थितीच्या कालावधीबद्दल द्यावयाचे वेतन व भत्ते यांचे प्रदान विनाविलंब करणे बाबत	परिपत्रक क्र. निलंब १०९२/प्र.क.५३/ ९२/सेवा-२, दिनांक २७ मे १९९३	
१७	शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्यासंदर्भात धोरन	शासन परिपत्रक क्र. एसआरक्ही-१०९७/प्र. क्र.२०/९७/बारा, दिनांक २७.११.१९९७ आणि शासन परिपत्रक क्र. एसआरक्ही-१०९७/प्र.क्र.२०/९७, बारा, दिनांक ७ फेब्रुवारी १९९८	
२०	शासकीय सेवेती अपंग कर्मचा-यांची बदली त्यांच्या रहात्या ठिकाणाजवळ करणे बाबत	शापरि क्र. अपंग १००४/प्रक १८/०४/ १६ अ, दिनांक १५.१२.२००४	

### कलम ४ ( १ ) (ब ) (V) नमुना (ड )

.....कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/धोरणात्मक परिपत्रके

अ .क्र	विषय	क्रमांक व तारीख	अभिप्राय ( असल्यास )
नि रं क			

### कलम ४ ( १ ) (ब ) (V) नमुना (इ)

.....येथील .....कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तऐवजाची यादी  
दस्तऐवजाचा विष्य :-

अ .क्र	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती/पदनाम	व्यक्तींचे ठिकाण/उपरोक्त कार्यालयात <sup>1</sup> उपलब्ध नसल्यास

कलम ४ ( १ ) ( अ ) ( Vi )

.....येथील .....कार्यालयामध्ये दस्तऐवजांची वर्गवारी

अ. क्र.	विषय	दस्तऐवजाचा प्रकार नस्ती/मस्टर/नोंद/पुस्तके/ व्हावचर इं.	प्रमुख बाबींचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

कलम ४ ( १ ) ( अ ) ( VII )

.....येथील .....कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जतसामान्यांशी सल्ला  
मसलत करण्याची व्यवस्था

अ. क्र.	सल्ला मसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियमा/नियमा परिपत्रकाब्दारे	पुनरावृतीकाल

टिप :- कलम ४ ( १ ) ( अ ) ( VII ) अंतर्गत प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थेने अधिनियम  
नियम/परिपत्रक इ.अंतिम करण्यापूर्वी/सबंधितांना जनतेची मते/आक्षेप जाणून  
घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीची माहिती देणे आपेक्षित आहे.

अनेक वेळा यमितीची स्थापना काफन शिबीरांब्दारे ,ग्रामसभेब्दारे,

जनसनंबाई अथवा कर्मचा-यांच्या दरबारातून जनमताची चाचपणी करण्यात येते.

**कलम ४ ( १ ) ( ब ) (Viii) नमुना ( अ )**  
**ग्रामीण रुग्णालय, कशेळे, या कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशीत करावी.**

अ.क्र	समितीचे नांव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दीप्त	किंती वेळा घेण्यात आली	सभा जनसामान्या साठीखुली आहे किंवा नाही	सभेच्या कार्यवृत्तात (उपलब्ध)
१	सल्लागार समिती	शा.नि.क्र. साआवि/पीचसी/१०८५/३० २६/आ-५/दिनांक २०-१२-८५ नुसार सल्लागार समितीत एकुण १० सभासद असतात. त्यामधे ८ अशासकिय सभासद व २ पदसिध्द शासकिय सभासद असतात. ८ अशासकिय सभासदांची नांवे विधानसभा सदस्य यांनी सुचविल्यानंतर सल्लागार समितीच्या स्थापनेचे आदेश मा. उपसंचालक, आ.से.मुंबई मंडळ, ठाणे हे निर्गमित करतात.	समितीची बैठका तीन महिन्यातून किमान एकदा बोलविणे आवश्यक आहे. या समितीचा कार्यकाल तीन वर्ष असतो. १) अंमलात असलेले नियम व आदेश यांच्या चौकटीमधे राहून रुग्णालयाच्या व्यवस्थापनात सुधारणा करणेसाठी मार्ग व साधने तयार करणे २) निरनिराळ्या कामासाठी व विभागसाठी केलेल्या आर्थिक तरतुदींचा योग्य प्रमारे वापर होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवणे. ३) रुग्णालयाच्या संबंधीच्या जनतेच्या तक्रारींचा अभ्यास करणे व त्याचे निवारण होणेसाठी करावयाच्या पद्धतीबाबत शिफारस करणे. ४) रुग्णालयातील कर्मचारी वर्गाचे अनियमित उपस्थिती अवक्तशिरता व गैरवर्तन इ.बाबीबाबत आढावा घेणे व	समिती स्थापना झालेली नाही.	खुली आहे.	उपलब्ध केल जाईल.

त्यांत सुधारणा व्हावी म्हणुन शिफारस करणे

५) रुग्णालय परिसराची तपासणी करणे. सर्वसाधारण कामकाजाचा अभ्यास करणे व दोष आढळल्यांस ते दूर करणेसाठी उपाय सुचविणे.

६) रुग्णालयासाठी जनतेकडुन देणग्या निमंत्रित करणे. गोळा करणे व स्विकारणे. राज्य शासनास रुग्णालयासाठी अतिरीक्त खर्च करावा लागणार नाही अशा विशेष बाबीसाठी उपयोगात आणेणे., कोणतीही देणगी स्विकारणेमध्ये व तिचा रुग्णालयासाठी उपयोग करतांना अमलात असलेल्या नियमांचा व आदेशांचा भंग होता कामा नये.

७) वरील उद्द्रीष्टांच्या पुर्तीसाठी समितीच्या कामकाजामधे आवश्यक त्या पद्धती विहीत करणे व आवश्यक त्या गोष्टी करणे.

कलम ४ ( १ ) ( ब ) ( Viii ) नमुना ( ब )

.....येथील .....कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशीत करणे

अ . क्र	अधिसभेचे नांव	सभेचे सदस्य	सभेचे उद्दीप्त	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही	सभेच्या कार्यवृत्तात ( उपलब्ध )

कलम ४ ( १ ) ( ब ) ( Viii ) नमुना ( क )

.....येथील .....कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशीत करणे

अ . क्र	परिषदेचे नांव	परिषदेचे सदस्य	परिषदेचे उद्दीप्त	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही	सभेच्या कार्यवृत्तात ( उपलब्ध )

कलम ४ ( १ ) ( ब ) ( Viii ) नमुना ( ड )

.....येथील .....कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशीत करणे

अ . क्र	संस्थेचे नांव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दीप्त	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही	सभेच्या कार्यवृत्तात ( उपलब्ध )

## ग्रामीण रुग्णालय, कशेळे, जिल्हा रायगड

पदनाम	अधिकारी/कर्मचारी नांव	वर्ग	रुजू दिनांक	दुरध्वनी क्र	एकूण वेतन
वैद्यकिय अधिक्षक	डॉ. अे.ई.गवळी	अ	१-२-०५	९४२२०९६३६३	२१४७२
वैद्य.अधिकारी	डॉ.एस.ए.गवळी	अ	२०-६-०५		१९१९१
	डॉ.नुतन धनगर	अ	३०-४-०५		१४५४०
क.लिपीक	श्री.डि.एम.खंडेराव	क	६-११-०४		८७११
	श्री ए.जे.कुदे	क	८-७-०४	२६९३८८६	८०२९
प्र.शा.तंत्रज्ञ	श्रीमती शिला बाग	ब	२३-२-०४	२५३२०७९१	१४७९२
क्ष कि तंत्रज्ञ	श्रीम आर.डि.गायकवाड	ब	१८-८-०४	५६३९६८४	११५०४
औ.निर्माता	श्री डी.जी.काकडे	क	२०-१२-०१	९४२३०९१६७९	८९५६
	श्री के.बि.पाटिल	क	२३-२-९८	२४४३२८	६६०४
	श्री.बी.बी.देशमुख	क	३०-५-०५		६०६६
ने.चि.सहा	श्री अे.के.गोगांगकर	क	१७-६-०४	२६९३९३२	१०४०४
अधिपरिचारीका	श्रीम यु.व्हि.नगरकर	क	४-२-९४	२४४२६०	१३४०४
	श्रीम एस.यु.मुळीक	क	१८-१०-९४	२४४२६०	११९८८
	श्रीम व्हि.एस.पाटील	क	१३-१२-०१		१०१४५
	श्रीम नंदा नेटके	क	२५-१-०३	२४४१३०	९८८२
	श्रीम ए.व्हि.मसुगडे	क	४-२-०३		९८८२
	श्रीम रुबीना खान	क	१६-८-०३		९८८२
	श्रीम एस.एम.ढेबे	क	५-१-०५	९८५०८७४७४४	९३५५
कक्षसेवक	श्री.डी.बी.रसाळ	ड	१३-९-८८	२२४४३३	५९४६
	श्री.आर.टि.राठोड	ड	१७-७-०२	२४४२१९	५९४६
	श्री.एस.जी.पालकर	ड	९-६-०३		५६३५
	श्री मगेश आर.दिवकर	ड	९-१०-०३		४८०२
शिपाई	श्री एस.एस.ठाकूर	ड	१-९-९८		५५३०
सफाईगार	श्री.एम.डी.फुटाणकर	ड	१९-८-९८		५६३५
	श्री संतोष जावळे	ड	२०-६-०५		५५३०

**कलम ४ (एक) (बी) (१०)**  
**कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांच्या वित्तलब्धीचा तपशिल**

अ.क्र.	संवर्ग आणि वर्ग	वेतनश्रेणी	अनुज्ञेय भत्ते (रुपयात)		
			नियमित (उदा. महागाई भत्ता)	प्रासगिक (उदा.प्रवास भत्ता)	विशेष (उदा.प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता, इत्यादी)
१	वैद्यकीय अधिक्षक	१०००००-१५२००	मुळ वेतन अधिक ५० टक्के महागाई वेतन , १७ टक्के महागाई भत्ता, १५ टक्के घरभाडे भत्ता ( देय असणारा अतिरिक्त अधिक घरभाडे भत्ता ) , वेतनश्रेणी नुसार देय असलेला प्रवासखर्च व अनुज्ञेय दैनिक भत्ता अदा करण्यात येतो.	संबंधिताने शासकीय शासकीय कामाकरिता प्रवास केल्यास त्यांना अदा करावयाचा शासकीय नियमाप्रमाणे देय असलेला प्रवासखर्च व अनुज्ञेय दैनिक भत्ता अदा करण्यात येतो.	संबंधिताने शासकीय कार्याकरिता घेतलेल्या प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षण भत्ता व आदिवासी भागात शासकीय सेवा करीत असल्यास प्रोत्साहन भता शासकीय नियमाप्रमाणे अनुज्ञेय दराने प्रमाणे अदा करण्यात येतो.
२	वैद्यकीय अधिकारी	८०००-१३५००			
३	अधिपरिचारीका	५०००-८०००			
४	क्ष किरण तंत्रज्ञ	५०००-८०००			
५	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	५०००-८०००			
६	वाहनचालक	३०५०-४५९०			
७	औषध निर्माता	४५००-७०००			
८	कक्षसेवक	२५५०-३२००			
९	सफाईगार	२५५०-३२००			
१०	शिपाई	२५५०-३२००			
११	सहाय्यक अधिक्षक	५०००-८०००			
१२	प्रयोगशाळा सहाय्यक	३२५०-४५००			
१३	कनिष्ठ लिपीक	३०५०-४५९०			

**कलम ४( १ ) ( ब ) ( Xi )**

ग्रामीण रुग्णालय, कशेळे जिल्हा रागयगड येथील मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती

अंदाजपत्रक प्रतीचे प्रकाशन अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

अ.क्र	अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन	बाब	अनुदान	नियोजीत वापर	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रूपयात	अभिप्राय
०१	२२१० वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य उपशिष्य ( ०१ ) ( ०८ ) प्रा.आ. केंद्राचा ग्रा.रु. इतका दर्जा वाडविणे ग्रा.रु.मुरुड	वेतन	३०००००००	१८२०००	००	
		प्रवासभत्ता	४५०००	१८३२२	००	
		कार्यालयीन खर्च	७००००	६६५६७	००	
		इंधैन खर्च	२००००	१९७९८	००	
		मोटार वाहने	५०००	४१३८	००	
		आहार	११०००	००	००	
		करभाडे/भाडेपटटी	००	००	००	
		यंत्रसामग्री	००	००	००	

कलम ४ (एक) (बी) (चौदा)

Section 4 (1) (b) (xiv)

कार्यालयाकडे ईलेक्ट्रॉनिक माध्यमात उपलब्ध माहितीचा तपशिल

अभिलेखांचा विषय (ग्रा.रु.कशेळे जिल्हा रायगड.)

अ.क्र.	अभिलेखाचा प्रकार	विषय	कोणत्या माध्यमात उपलब्ध	पुरस्काराची पद्धती	प्रभारी व्यक्तीचे नाव व पदनाम
१	रोखपाल	रोकडनोंदवही	नेंदवहीवर	नेंदवहीवर	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
२	स्विय प्रपंजी रोखपाल	आंतररुग्ण शुल्क वसुली, स्विय प्रपंजी विषयक रोकडनोंदवही, चलन, व त्या विषयी मासिक अहवाल तयार करणे, प्राप्त झालेले धनादेश खात्यावर जमा करणे व धनाकर्प तयार करून विंतरीत करणे / लिनन विषयक सर्व कामे.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
३	लेखा - १	वर्ग १,२,३, संवर्गातील अधिकारी व कर्मचा-यांचे सर्व वेतन देयके, घरबांधणी/मोटार/संगणक अग्रिम देयके व त्यांचा पत्रव्यवहार	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
४	लेखा - २	वर्ग १,२,३,४ संवर्गातील अधिकारी व कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी देयके, वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके वर्ग-४ संवर्गाच्या भविष्य निर्वाहनिधी लेखा नोंदी नोंदवहया, व प्रवास भत्ता देयके.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक

५	लेखा - ३	जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग संवर्गाचे सर्व वेतन देयके, पुरक देयके, लेखा विषयक सर्व कामे, इ.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
६	लेखा - ४	वर्ग - ४ संवर्गाचे वेतन देयके, पुरक देयके, लेखा विषयक सर्व कामे.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
७	लेखा - ५ अ	मुख्य लेखा शिर्प २२१० व २२११ अंतर्गत चारमाही, आठमाही, वार्षिक अंदाजपत्रके, सर्व उपशिर्पाचे अनुदान वाटप, आहार निविदा, प्रतिस्वाक्षरी देयके इ. बजेटची सर्व कामे, ताळमेळ, सर्व लेखाशिर्पाचे मासिक खर्च अहवाल, विधानसभा तारंकीत प्रश्न, कोर्टकेस.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
८	लेखा - ६	आहरण व संवितरण प्राप्त नसलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे वेतन देयके, पुरवणी देयके, लेखा विषयक सर्व कामे.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
९	लेखा - ७	कुटुंब कल्याण रोखपाल २२११ कर्मचा-यांची वेतन देयके व कुटुंब कल्याण लेखा विषयक सर्व कामे, कुटुंब कल्याण रुग्णांना कक्षात जावून अनुदानापोटी देय होणारी रक्कम वाटप, गर्भजल अधिनियम खर्च, हिशोबाचे अभिलेख ठेवणे, शालेय आरोग्य, पल्स् पोलिओ, इ. अग्रीम वाटप व हिशोब ठेवणे, नि.वै.अ. (बास) व रुग्णावाहिका वाहनांना इंधन अग्रीम वाटप व हिशोब ठेवणे.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक

१०	लेखा - ८	रुग्णालयातील रुग्णांना पूरविष्यात येणा-या आहारा विषयक लेखा ठेवणे, अनुदान उपलब्धतेनुसार तपशिलवार देयके, संक्षिप्त देयके इ. तयार करणे	नोंदवहीवर	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
११	भांडार - १	जड वस्तु संग्रह व भांडार विभागातील सर्व कामे, पेटी सप्लाय, व वाहन विषयक संपुर्ण कार्यभार.	नोंदवहीवर	नोंदवहीवर	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
१२	भांडार - २	महालेखापाल / खाते निहाय लेखा परिक्षण, भांडार पडताळणी अनूपालन, भांडारपाल यांना मदत / ग्रंथपाल कार्यभार	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
१३	नियोजन	नियोजन विषयक सर्व कामे, वार्षिक योजना, अभ्यागत समिती, म.आ.से.वि. प्रकल्पांतर्गत बांधकामाची माहिती, रुग्णालयीन खाटा विषयक माहिती, जि. रु./ग्रा.रु/कु.रु बांधकाम विषयक माहिती, डीपीडीसी विषयक माहिती, उपहार गृहा विषयी माहिती.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
१४	अस्थापना - १	महाराष्ट्र वेद्यकीय आरोग्य सेवा वर्ग - २ या अस्थापना विभागाचा संपुर्ण कार्यभार (जि.रु./कुटीर रु./ग्रामीण रु. इ.)	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
१५	अस्थापना - २	महाराष्ट्र वेद्यकीय आरोग्य सेवा वर्ग - १ या अस्थापना विभागाचा संपुर्ण कार्यभार	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक

१६	अस्थापना - ३ अ	वर्ग - ३ संवर्गाच्या तांत्रिक / अतांत्रिक सर्व लिपीक वर्ग, वाहन चालक, या अस्थापनेचा संपुर्ण कार्यभार, पदांचा आढावा, पदे पुढे चालू ठेवण्याचा प्रस्ताव, इ.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
१७	अस्थापना - ३ ब	परिसेविका संवर्गाचे अस्थापना विभागाचा संपुर्ण कार्यभार	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
१८	अस्थापना - ३ क	अधिपरिचारीका संवर्गाचे अस्थापना विभागाचा संपुर्ण कार्यभार	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
१९	अस्थापना - ४	वर्ग - ४ संवर्गातील अस्थापना विभागाचा संपुर्ण कार्यभार	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
२०	नियोजन	निवैअ(बाह्य संपर्क) यांचे कार्यालयाशी निगडीत सर्व कामे सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांची माहिती / अहवाल / संकलन उप जिरु / गा.रु. येथील रुग्णालय तपासणी अहवाल उप जिरु / गा.रु. येथील तकारी / चोकशी अहवाल उप जिरु / अहवाल कुरीअर अहवाल	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक

२१	मेडीकल रेकॉर्ड	आंतररुग्णांची वैद्यकीय प्रमाणपत्रे वितरीत करणे, मेडीको लिगल केसेस, शब विच्छेदन अहवाल या विषयीचा पत्र व्यवहार व त्याचे दस्तरी जतन करणे, गर्भपात कंद्रास मान्यता देणे, बोगस डॉक्टर, खाजगी वैद्यकीय व्यवसाय व अति महत्वाच्या व्यक्तींच्या दौ-यासाठी वैद्यकीय पथकांची व्यवस्था करणे.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
२२	वैद्यकीय प्रमाणपत्रे	वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके, वैद्यकीय प्रमाणपत्र, प्रतिस्वाक्षरी, मेडीकल बोर्ड इ.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
२३	आवक जावक	आवक जावक विषय सर्व कार्यभार, शासकीय मुद्रांकांचा हिशेब व नोदवहया ठेवणे.	शासकिय विहित नमुने	-	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक
२४	बाह्य रुग्ण विभाग	बाह्य रुग्ण शुल्क वसुली करून त्यांची नोदवहीत नोंद करणे व जमा झालेली रक्कम स्विय प्रपंजी रोखपालाकडे जमा करणे.	शासकिय विहित नमुने	-	श्री एस.ए.कुंदे,कनिष्ठ लिपिक

विभाग.४ ( १ ) ( ब ) ( १६ )

‘ माहिती अधिकारी/सहाय्यक माहिती अधिकारी/ अपिलीय अधिकारी यांचे कार्यक्षेत्राचा संपुर्ण तपशिल (माहितीचा अधिकार) वैद्यकीयश अधिकारी/ग्रामीण रुग्णालय,कशेळे,ता.कर्जत ,जिल्हा रायगड "अ"

**शासकीय माहिती अधिकारी**

अ. क्र.	माहिती अधिकारी-याचे नाव	पदनाम	माहिती अधिकारांतर्गत माहिती अधिकारी-याचे कार्यक्षेत्र	प-ता व दुरध्वनी क्र.	माहिती अधिकारासाठी ई-मेल आय डी	अपिलीय अधिकारी
१	डॉ.ए.ई. गवळी	वैद्यकीय अधिकारी	ग्रामीण रुग्णालय,कशेळे	ग्रामीण रुग्णालय,कशेळे रायगड	निरंक	डॉ.मारुलकर, जि.श.चि.

"ब"

**सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी**

अ. क्र.	सहाय्यक माहिती अधिकारी-याचे नाव	पदनाम	माहिती अधिकारांतर्गत माहिती अधिकारी-याचे कार्यक्षेत्र	प-ता व दुरध्वनी क्र.
१	डॉ.सुचिता गवळी	वैद्यकीय अधिकारी	ग्रामीण रुग्णालय,कशेळे	ग्रामीण रुग्णालय,कशेळे

"क"

**अपिलीय अधिकारी**

अ. नं.	अपिलीय अधिकारी-याचे नाव	पदनाम	अपिलीय अधिकारी-याचे कार्यक्षेत्र	प-ता व दुरध्वनी क्र.	माहिती अधिकारासाठी ई-मेल आय डी
१	डॉ.डी.डी.मारुलकर	जिल्हा शल्यचिकित्सक	रायगड जिल्हा	ग्रामीण रुग्णालय,कशेळे	निरंक